

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

बी. ए. – (विशारद) योग

परीक्षा : डिसेंबर – २०२३

प्रथम वर्ष

सत्र – १

विषयः– शरीरशास्त्र (भाग-१) (YCG – 101/YCG-1011)

दिनांक : २२/१२/२०२३

गुण : ६०

बेल : स. १०.०० ते दु. १२.३०

सूचना :

- १. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २. उजवीकडील अंक त्या प्रश्नांचे गुण दर्शवितात.
- ३. उत्तरपत्रिकेत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नक्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
- ४. आवश्यक तेथे आकृत्या काढा.

प्र.१. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही चार) (४०)

- १) सजीवांचे दहा गुणधर्म सांगून पेशीजालाचे प्रकार किती ते सांगा.
- २) स्नायूपेशी जालाचे प्रकार सांगा व त्यांचे वर्णन लिहा. तसेच संयोगी पेशी जालाचे प्रकार सविस्तर सांगा.
- ३) कूर्चा म्हणजे काय? सविस्तर माहिती द्या. प्रकार लिहा.
- ४) चेतापेशीची आकृति काढून माहिती लिहा NMJ म्हणजे काय?
- ५) अस्थि पेशीजालाचे प्रकार सांगा. अस्थिंची सूक्ष्म रचना वर्णन करा.
- ६) आच्छादक पेशीजाल म्हणजे काय? आच्छादक पेशीजालाची कार्ये तसेच प्रकार सविस्तर वर्णन करा.

प्र.२. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन) (१०)

- १) मानवी शरीरातील संस्था परस्परांवर कशा अवलंबून असतात ते उदाहरणासह स्पष्ट करा.
- २) होमिओस्टेसीस ही संकल्पना स्पष्ट करा.
- ३) नलिकाविरिहित ग्रंथी संस्था (Endocrine glands) ची माहिती सांगा.
- ४) पेशी अंगकांची नावे सांगून मायटोकाँड्रिया बदल सविस्तर लिहा.

प्र.३. टीपा लिहा. (कोणत्याही दोन) (१०)

- १) पेशीचे केंद्रक
- २) वनस्पती पेशी व प्राणीपेशीतील फरक
- ३) उपसृष्टी मेट्झुआचे चार संघ वर्णन करा.
- ४) मेदयुक्त (ऑडिपोज) संयोगी पेशीजालाचे वर्णन करा.

Translation in English

Sub: Anatomy (Part – I) (YCG-101/YCG-1011)

Instructions:

- 1) All Questions are Compulsory.
 - 2) Figures to the right indicate full marks.
 - 3) In the case of any doubt the Marathi version shall be held to be authentic and final.
 - 4) While writing answers the respective question numbers must be mentioned in the Answer Book.
-

Q.1. Answer the following questions in brief. (Any Four) (40)

- 1) Tell 10 characteristic features of a living thing and state types of tissue.,
- 2) State the type of muscle tissue and explain. Explain types of connective tissue.
- 3) What is cartilage? Explain and write down the types of cartilage.
- 4) Explain the nervous tissue and draw the diagram. What is NMJ?
- 5) Describe the types of Bone tissue. Write microscopic structure of bone.
- 6) What is epithelial tissue? Describe the function and types of epithelial tissue.

Q.2. Answer the following questions in short. (Any Two) (10)

- 1) How are the human systems interdependent? Explain with example.
- 2) Explain Homeostasis.
- 3) Describe Endocrine gland system.
- 4) Name the cell organelles. Describe mitochondria.

Q.3. Write short notes. (Any Two) (10)

- 1) Cell nucleus
 - 2) Difference between Animal cell and plant cell
 - 3) Explain 4 groups of metazoan
 - 4) Describe Adipose Connective tissue
-